

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme)
सिल्क समग्र-२ करिता रिझर्व्ह बँक ऑफ
इंडीयामध्ये ई-कुबेर अंतर्गत ट्रेझरी सिंगल
अकाउंट (TSA) उघडण्यास मान्यता देणेबाबत

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन निर्णय क्रमांक : सपववि ४००१३/८/२०२४ DESK SERICULTURE-CMTD

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : १६ जानेवारी, २०२५.

वाचा :-

- १) शासन निर्णय , सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. सपववि-४००१५/२/२०२३ DESK SERICULTURE-CMTD, दि.०९ फेब्रुवारी, २०२४.
- २) वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. ३/(०६) /PFMS/२०२३, दि.२१ मे, २०२४
- ३) केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूरु यांचे पत्र क्र .CSB/३७/२/ Silk Samagra-२/PFMS/२०२१-२६/TS-२, दि. ०८ जुलै, २०२४.
- ४) संचालक (रेशीम), रेशीम संचालक, नागपूर यांचे पत्र क्र.रेशीम/TSA/SILK SAMAGRA-२/RBI/२४/१०१८, दि.२२.ऑगस्ट, २०२४.

प्रस्तावना :-

राज्यात केंद्र पुरस्कृत (केंद्रीय क्षेत्र) सिल्क समग्र -२ योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राबविण्यास संदर्भ क्र.१ येथील दि.०९ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेचा निधी मिळणेकरिता वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी संदर्भ क्र.२ येथील दि.२१ मे, २०२४ रोजीच्या पत्रानुसार मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सुचनानुसार केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजनेचा निधी मिळणेकरिता. ई-कुबेर अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया मध्ये ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) उघडण्याबाबत केंद्रीय रेशीम मंडळाने संदर्भ क्र.३ येथील दि.०८ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले. त्यानुसार संचालक (रेशीम) यांनी संदर्भ क्र.४ येथील दि. २२ ऑगस्ट, २०२४ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने सदरचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असता वित्त विभागाने ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) उघडण्यास सहमती दर्शविली आहे. सबब केंद्र पुरस्कृत (केंद्रीय क्षेत्र) सिल्क समग्र-२ योजनेकरिता केंद्र हिस्साचा निधी प्राप्त होण्यासाठी ई-कुबेर अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयामध्ये ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) उघडण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत (केंद्रीय क्षेत्र) सिल्क समग्र-२ योजनेकरिता केंद्र हिस्साचा निधी प्राप्त होण्यासाठी ई-कुबेर अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया मध्ये ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) उघडण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर ई-कुबेर अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) चे व्यवस्थापन व संनियंत्रण करण्याची कार्यवाही केंद्रीय रेशीम मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संचालक (रेशीम) यांनी तात्काळ करावी.

३. सदर ट्रेझरी सिंगल अकाउंट (TSA) बाबत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहिल.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.स.क्र.२५८/२०२४/को.प्र.५, दि.२२.१०.२०२४ व अनौ.सं.क्र.६८४/२०२४/व्यय-२, दि.१८.१२.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११६१३०३१३५३०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अलका जगताप)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.उप मुख्यमंत्री तथा मंत्री (नगरविकास व गृहनिर्माण विभाग) यांचे सचिव मंत्रालय, मुंबई
- ४) मा.उप मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद/ विधानसभा, विधानभवन, मुंबई
- ७) सर्व माननीय संसद सदस्य/विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ८) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.सदस्य सचिव , केंद्रीय रेशीम मंडळ , बंगळूर
- १०) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), मंत्रालय, मुंबई
- १४) सचिव (आदिवासी विकास विभाग), मंत्रालय, मुंबई
- १५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- १६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- १७) वरिष्ठ उप महालेखापाल (पडताळणी), बाह्य लेखापरीक्षा विभाग (नागरी), मुंबई.
- १८) संचालक (रेशीम), रेशीम संचालनालय, नागपूर.

- १९) उपसंचालक/सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, (नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे)
- २०) उप सचिव (अर्थसंकल्प) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- २१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २२) सर्व जिल्हा रेशीम कार्यालय
- २३) निवड नस्ती (रेशीम कक्ष).